

**तहसिलदार संवर्गातील अधिका-यांची
पदस्थापना**

**महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग**

शासन आदेश क्र.बदली-२०२५/प्र.क्र.८४/ई-३
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक : १० जून, २०२५

संदर्भ:- १) महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५

शासन आदेश:-

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ च्या कलम ४(४) व ४(५) मधील तरतुदीनुसार खाली नमूद केलेल्या तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना प्रशासकीय कारणास्तव त्यांच्या नावासमोर स्तंभ क्र.४ मध्ये दर्शविण्यात आलेल्या पदावर सक्षम प्राधिका-यांच्या मान्यतेने सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने पदस्थापना देण्यात येत आहे.

क्र. (१)	अधिकाऱ्याचे नाव (२)	सध्याची पदस्थापना (३)	बदलीनंतरची पदस्थापना (४)
१.	श्री.सतीश सोनी	नियुक्तीच्या प्रतिक्षेत	तहसिलदार सिल्लोड, जि.छत्रपती संभाजीनगर या श्री.संजय भोसले यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्त होणाऱ्या पदावर
२.	श्रीमती तेजस्विनी पाटील	तहसिलदार (महसूल) जि.का. रत्नागिरी	तहसिलदार (संगायो), अंधेरी या श्रीमती स्वप्नाली डोईफोडे यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्त होणाऱ्या पदावर
३.	श्रीमती रोहीणी शिंदे	तहसिलदार (महसूल) विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे	तहसिलदार (संगायो), जि.का.सातारा या श्रीमती स्मिता पवार यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्त होणाऱ्या पदावर
४.	श्रीमती स्मिता प्रदीप पवार	तहसिलदार (संगायो), जि.का.सातारा	तहसिलदार (महसूल) विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे या श्रीमती रोहीणी शिंदे यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्त होणाऱ्या पदावर

५.	श्री. संजय पांडुरंग भोसले	तहसिलदार सिल्लोड, जि.छत्रपती संभाजीनगर	तहसिलदार माढा, जि.सोलापूर या रिक्त पदावर
६.	श्री.संतोष महाले	अधीक्षक जि.का., गोंदिया	तहसिलदार (ना.ज.क.म.), जि.का. नाशिक या रिक्त पदावर
७.	श्रीमती शुभांगी कनवाडे	तहसिलदार (सामान्य) जि.का. वर्धा	तहसिलदार (संगायो) जि.का. सांगली या रिक्त पदावर
८.	श्रीमती योगिता खटावकर	तहसिलदार घनसावंगी, जि.जालना	तहसिलदार फुलंब्री, जि.छत्रपती संभाजीनगर या रिक्त पदावर

२. सदरील आदेश तात्काळ अंमलात येत असून संबंधित अधिकारी यांनी स्तंभ क्र.४ मधील नमूद पदस्थापनेच्या पदावर तात्काळ रुजू व्हावे. संबंधित अधिकारी त्यांना देण्यात आलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी कोणत्या दिनांकास हजर झाले याबाबत e3.revenue@maharashtra.gov.in या ईमेलद्वारे / टपालाद्वारे शासनास त्वरीत कळवावे. श्रीमती स्वप्नाली डोईफोडे, तहसिलदार यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील.

३. महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळांतील प्रदाने) नियम, १९८१ मधील नियमांनुसार दिलेल्या विहित कालावधीत संबंधित अधिकारी यांनी पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होण्याची दक्षता घ्यावी. अन्यथा पदस्थापनेच्या पदावर रुजू न झाल्यास, त्यांचा **अनुपस्थितीचा कालावधी हा “अकार्यदिन” (dies non) म्हणून गणला जाईल**, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

४. संबंधित अधिकाऱ्यास शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही कारणास्तव रजा मंजूर करू नये. तसेच, महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम-३० (सी) नुसार मूळ कार्यालयाने बदली झालेल्या अधिकाऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे रजेचे अर्ज स्विकारू नयेत. असे अर्ज प्राप्त झाल्यास ते संबंधित अधिकाऱ्यांना मूळ पत्त्यावर नोंदणी पोच देय डाकेने परत करावेत.

५. सदरहू आदेशानुसार तात्काळ पदस्थापनेच्या पदावर रुजू न झाल्यास वा कोणत्याही प्रकारचा दबाव आणून बदली रद्द करण्याचा प्रयत्न झाल्यास, ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम २३ चे उल्लंघन करणारी असल्यामुळे, ती गैरवर्तणूक समजून त्यांचे विरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

६. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक क्र २०२५०६१०२०१५५१९७१९ असा आहे. हे शासन आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(अजित देशमुख)
शासनाचे सहसचिव

प्रति,

सर्व विभागीय आयुक्त

प्रत,

- मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- मा. उप मुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- मा. उप मुख्यमंत्री (नगरविकास) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- मा.मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
- संबंधित जिल्हाधिकारी.
- प्रधान महालेखापाल-१/२ (लेखा व अनुज्ञेयता)/ (लेखा परीक्षा), मुंबई/ नागपूर.
- संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी.
- संबंधित अधिदान व लेखा अधिकारी.
- संबंधित आहरण व संवितरण अधिकारी.
- अपर मुख्य सचिव (महसूल) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- संबंधित तहसिलदार (संबंधित विभागीय आयुक्त यांचेमार्फत).
- सह सचिव (ई-३) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- निवडनस्ती (ई-३).